



सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
व्यवस्थापन परिषदेच्या ८९ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत
मंगळवार, दि.१२ एप्रिल, २०१६ दुपारी ०१:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची ८९ वी बैठक मंगळवार, दि.१२ एप्रिल, २०१६ रोजी दुपारी ०१:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	मा. प्रा. डॉ. मालदार एन. एन. - कुलगुरु	अध्यक्ष
२)	डॉ. देशपांडे एस. एम., विभागीय सहसंचालक, सोलापूर विभाग, सोलापूर मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) पुणे यांचे प्रतिनिधी	सदस्य
३)	प्राचार्य श्री. पाटील आर. वाय. संचालक, म. व वि. वि. मं.	सदस्य
४)	श्री. पाटील बी. पी., परीक्षा नियंत्रक	कायम निमंत्रित
५)	श्री. शेवाळे बी. सी., वित्त व लेखा अधिकारी	कायम निमंत्रित
६)	श्री. माळी एस. के., कुलसचिव	सचिव

स्वागत:

मा.कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले. श्री. बी. सी. शेवाळे वित्त व लेखा अधिकारी या पदावर रुजू झाल्यानंतर त्यांची व्यवस्थापन परिषदेची ही पहिलीच बैठक असल्याने मा. कुलगुरु यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत करण्यात आले.

अनुपस्थिती:

व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस डॉ. डी. आर. नंदनवार, प्रभारी सहसंचालक, मा. संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी यांनी दूरध्वनीद्वारे अनुपस्थिती कळविली. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून मान्यता देण्यात आली. मा. अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई हे व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

[०१] २१ मार्च, २०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे व कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.

ठरावः २१ मार्च, २०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून सर्वानुमते कायम करण्यात आला व कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात आली.

[०२] महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार व्यवस्थापन परिषदेस मा. कुलगुरु यांनी सादर करावयाचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर.

(टिपणी: महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार मा. कुलगुरु यांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार मा. कुलगुरु यांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर).

ठराव: महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार मा. कुलगुरु यांनी सादर केलेल्या अहवालाची नोंद घेण्यात आली.

[०३] ग्रंथालय समितीच्या दि.०४/०३/२०१६ रोजी झालेल्या बैठकीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव.

(टिपणी: ग्रंथालय समितीची दि.०४/०३/२०१६ रोजी बैठक झाली. विषय पत्रिकेवर ग्रंथ खरेदीसाठी नवीन पुस्तके विक्रेते निश्चित करणे, विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयांशी सामंजस्य करार (MoU) करणे, ऑनलाईन पुस्तक खरेदी इ. विषय विचारार्थ होते.

सबब, ग्रंथालय समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम ७५(१) (ग) (तीन) व (चार) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव).

ठराव: ग्रंथालय समितीच्या दि.०४/०३/२०१६ रोजी झालेल्या बैठकीचा कार्यवृत्तांतास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०४] शैक्षणिक वर्ष २०१४-१५ चा इंग्रजी भाषेतील वार्षिक अहवाल मे. मल्टीकलर ऑफसेट, सोलापूर यांच्याकडून तयार करून घेण्यास मा. कुलगुरुंनी मान्यता दिल्याची बाब माहितीस्तव.

(टिपणी: महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ कलम १०४ नुसार विद्यापीठाचा सन २०१४-१५ मधील ११ वा मराठी वार्षिक अहवाल पुस्तक स्वरूपात २५० प्रती त्याचप्रमाणे इंग्रजी वार्षिक अहवाल पुस्तक स्वरूपात १०० प्रती व मराठी आणि इंग्रजी वार्षिक अहवालाच्या एकत्रित १०० सी.डी. तयार करण्यासाठी दि. २६/११/२०१५ रोजी दै. दिव्य मराठी या वृत्तपत्रामधून जाहीर निविदा सूचना प्रसिध्द करण्यात आली होती. या अनुषंगाने खालील फर्मनी निविदा विहित तारखेच्या आत सादर केली होती.

अ. क्र.	फर्मचे नाव
१)	मे. कलर्स ट्री डिझाईनिंग व प्रिंटींग सर्व्हिसेस, सोलापूर
२)	मे. मल्टीकलर ऑफसेट, सोलापूर
३)	मे. अनिल प्रिंटींग प्रेस, सोलापूर

उक्त फर्मच्या प्राप्त निविदा दि.२९/१२/२०१५ रोजी विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागात सर्व फर्मच्या प्रतिनिधी समक्ष उघडण्यात येवून दि.२० जानेवारी, २०१६ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतील ठराव क्र.६ याप्रमाणे मराठी वार्षिक अहवाल प्रती नग रु.३००/- व पाने वाढल्यास/कमी झाल्यास छपाईचे दर प्रती पान पाटपोट प्रती नग रु.१.७५ व मराठी व इंग्रजी एकत्रित सी.डी. प्रती नग रु.१६/- नुसार मे. अनिल प्रिंटींग प्रेस, सोलापूर यांना देण्यात आले. तर इंग्रजी वार्षिक अहवाल प्रती नग रु.३८०/- व पाने वाढल्यास / कमी झाल्यास प्रती पान पाटपोट प्रती नग रु.०.६०/- पैसे नुसार कलर्स ट्री डिझाईनिंग व प्रिंटींग सर्व्हिसेस, सोलापूर यांना देण्यात आले होते.

परंतु पताका अ अन्वये सदर दरानुसार इंग्रजी वार्षिक अहवाल छपाई करून देण्यास कलर्स ट्री डिझाईनिंग व प्रिंटींग सर्व्हिसेस, सोलापूर यांनी असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे सोबत जोडलेल्या तौलानिक तक्त्यातील L-२ असलेल्या मे. मल्टीकलर ऑफसेट, सोलापूर यांनी (प्रती नग रु.३९०/- व प्रती पान पाटपोट रु.२.५०/-) इंग्रजी वार्षिक अहवाल छपाई करून देण्याबाबत दि.१४/०३/२०१६ रोजीच्या पत्राद्वारे कळविले आहे.

सबब, शैक्षणिक वर्ष २०१४-१५ चा इंग्रजी वार्षिक अहवाल वरील दरानुसार मे. मल्टीकलर ऑफसेट, सोलापूर यांच्याकडून छपाई करून घेण्याची बाब महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम कलम १४(७) नुसार व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरु महोदयांनी मान्यता दिलेली आहे. सदरची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा.कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ च्या कलम १४(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[०५] संलग्नित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक या पदावर सरळसेवेने व पदोन्नतीने नव्याने नियुक्त झालेल्या व रुजू झालेल्या शिक्षकांचे, तसेच संस्था अंतर्गत बदलीने नियुक्त शिक्षकांचे चेंजिस इन स्टाफ मान्यतेसाठी प्राप्त प्रस्तावावर समितीने शिफारस केलेली आहे. सदर समितीचा कार्यवृत्तांतास दंडक ६५ अन्वये मान्यतेची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: दि.१६/०१/२०१६ व दि.०६/०२/२०१६ रोजी मा. संचालक, महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ यांच्या कक्षामध्ये पार पडलेल्या चेंजिस इन स्टाफ समितीचा बैठकीचा कार्यवृत्तांत सोबत जोडलेला आहे. संलग्नित ३४ महाविद्यालयाकडून विविध विद्याशाखांतर्गत नवीन नियुक्ती व संस्था अंतर्गत बदली असलेल्या १५९ शिक्षकांचे विहित मार्गाने चेंजिस इन स्टाफ मान्यता प्रस्ताव प्राप्त झालेले होते. चेंजिस इन स्टाफ प्रस्ताव छाननी व शिफारशी करिता महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम व शिवाजी विद्यापीठ कायदा १९७४ अंतर्गत केलेल्या दंडक क्रमांक ०९ प्रमाणे गठीत समितीच्या बैठका दि.१६/०१/२०१६ व दि.०६/०२/२०१६ रोजी संपन्न झालेल्या आहेत. सदर समितीने प्रस्तावांची छाननी करून शिफारशीसह बैठकीचा कार्यवृत्तांत सादर केलेला आहे.

उपरोक्त समितीच्या कार्यवृत्तांतास दंडक ६५ अन्वये व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे. यास्तव चेंजिस इन स्टाफ समितीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: संलग्नित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक या पदावर सरळसेवेने व पदोन्नतीने नव्याने नियुक्त झालेल्या व रुजू झालेल्या शिक्षकांचे, तसेच संस्था अंतर्गत बदलीने नियुक्त शिक्षकांचे चेंजिस इन स्टाफ मान्यतेसाठी प्राप्त प्रस्तावावर समितीने शिफारस केलेली आहे. सदर समितीच्या कार्यवृत्तांतास दंडक ६५ अन्वये सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०६] श्री. ईश्वर भैरु खोत यांचेकडून प्राप्त झालेल्या तक्रारीवर तक्रार निवारण समितीच्या वतीने मा.कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: श्री. ईश्वर भैरु खोत यांनी सुशिलकुमार शिंदे शारिरिक शिक्षण महाविद्यालय, सोलापूर या महाविद्यालयात कार्यरत असताना महाविद्यालयाकडून १ जानेवारी, १९९६ पासून ५ व्या व १ जानेवारी, २००६ पासून ६ व्या वेतन आयोगाप्रमाणे फरकाची रक्कम मिळावी तसेच २०१३ चे थकीत वेतन प्रॉव्हीडंड फंडाची नियमाप्रमाणे ग्रॅज्युटी देण्यात आलेली नसल्यामुळे दि.२७/४/२०१५ रोजीच्या अर्जान्वये प्रस्तुत कार्यालयाकडे विहित नमुन्यात विहित शुल्क भरून तक्रार निवारण समितीकडे अर्ज (अॅडव्हान्स कॉपी) सादर केलेला होता. याबाबत दि.२३/६/२०१५ रोजीच्या पत्रान्वये सहसचिव, मागास समाज सेवा मंडळ, सोलापूर यांनीही त्यांच्याकडे श्री ईश्वर भैरु खोत यांचे प्राप्त झालेले सात प्रति अभिप्रायासह या कार्यालयाकडे सादर केलेले आहेत.

उपरोक्तप्रमाणे श्री. खोत यांचा तक्रार अर्ज दि.२४/०७/२०१५ रोजीच्या तक्रार निवारण उपसमिती (छाननी समिती) समोर सादर केला असता छाननी समितीने श्री ईश्वर भैरु खोत हे दाखल केलेले कागदपत्रावरून महाविद्यालयाच्या सेवेत कार्यरत नसून ते सेवानिवृत्त झालेले आहेत त्यामुळे सदरची तक्रार ही तक्रार निवारण समितीच्या कार्यक्षेत्र येत नाही. अशी शिफारस केलेली आहे.

सदरची शिफारस तक्रार निवारण समितीसमोर सादर करावे लागणार आहे. तदनंतर तक्रार निवारण समितीने दिलेला निर्णय मा.व्यवस्थापन समिती समोर सादर करून व्यवस्थापन परिषदेच्या मान्यते नंतर निर्णय संबंधितास कळवावे लागणार आहे.

तथापि, प्रस्तुत विद्यापीठाचे सर्व अधिकार मंडळ हे ३१ ऑगस्ट, २०१५ रोजी बरखास्त झालेले आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव, प्रकाश रा.कदम यांचे दि.२५/०८/२०१५ रोजीचे पत्र क्र.मविस-२०१५/(११२/१५)/विशि-४ अन्वये प्राप्त झालेला पत्र अवलोकनी घेता, सदर पत्रामध्ये महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ च्या अनुसुचिमध्ये उल्लेख केलेल्या विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांच्या निवडणूका ३१ ऑगस्ट, २०१६ पर्यंत पुढे ढकलण्याबाबत व विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांच्या

सदस्यांची रिक्त झालेली पदे कोणत्याही पध्दतीने दि.३१/८/२०१६ पर्यंत भरण्यात येऊ नयेत असे नमुद केलेले आहे.

उपरोक्तप्रमाणे छाननी समितीने केलेली शिफारस तक्रार निवारण समितीसमोर सादर करणे आवश्यक आहे. तथापि, सद्यस्थितीत तक्रार निवारण समितीवर सदस्य सचिव वगळता इतर कोणतेही सदस्य अस्तित्वात नसल्यामुळे सदरची बाब दि.०८/०३/२०१६ रोजीच्या टिपणी अन्वये मा.कुलगुरु महोदयांना सादर केली असता मा.कुलगुरु महोदयानी संबंधित कर्मचारी हा महाविद्यालयात कार्यरत नसल्याने संबंधिताची तक्रार ही म.वि.कायदा १९९४, कलम ५७ अंतर्गत गठीत तक्रार निवारण समितीच्या अधिकार कक्षेत येत नसल्याचे संबंधितास कळविणेबाबत महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४, कलम १४(७) अन्वये तक्रार निवारण समितीच्या वतीने निर्णय घेतला आहे.

सबब, श्री. ईश्वर भैरु खोत यांचेकडून प्राप्त झालेल्या तक्रारीवर तक्रार निवारण समितीच्या वतीने मा.कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: श्री. ईश्वर भैरु खोत यांचेकडून प्राप्त झालेल्या तक्रारीवर तक्रार निवारण समितीच्या वतीने मा.कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये केलेली शिफारस स्विकारुन सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०७] श्री. यु. एम. क्षीरसागर यांचेकडून प्राप्त झालेल्या तक्रारीवर तक्रार निवारण समितीच्या वतीने मा.कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: श्री. उदय मोरेश्वर क्षीरसागर यांनी वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर या महाविद्यालयात कार्यरत असताना महाविद्यालयाकडून वेगवेगळे देयक देण्यात आलेली नसल्यामुळे दि.२२/०२/२०१६ रोजी विहित नमुन्यात विहित शुल्क भरून तक्रार निवारण समितीकडे अर्ज (अॅडव्हान्स कॉपी) सादर केलेला आहे. तसेच दि.२२/०२/२०१६ व दि.२६/०२/२०१६ रोजीच्या पत्रान्वये श्री उदय मोरेश्वर क्षीरसागर यांनी मुळ अर्ज महाविद्यालयाकडे सादर केलेले दिसून येते व महाविद्यालयाच्या शिफारशी तथा म्हणण्यासह श्री. उदय मोरेश्वर क्षीरसागर यांचे मुळ अर्ज या कार्यालयाकडे अद्याप अप्राप्त आहे.

सादर बाबत प्राचार्य, वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर यांनी दि.०३/०३/२०१६ रोजीचे पत्र क्र. WIT/२०१५-१६/UMK/१८५४ अन्वये श्री.उदय मोरेश्वर क्षीरसागर हे दि.२८/०२/२०१५ रोजी सेवानिवृत्त झालेले असून सद्यस्थितीत वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर महाविद्यालयामध्ये कार्यरत नाहीत, त्यामुळे महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ व तदनुषंगिक परिनियम ३२५ अन्वये श्री. उदय मोरेश्वर क्षीरसागर यांचेकडून प्राप्त झालेले तक्रार अर्ज हे तक्रार निवारण समितीच्या कार्यक्षेत्र येत नाही, त्यामुळे श्री. यु. एम. क्षीरसागर यांचेकडून प्राप्त अॅडव्हान्स कॉपीवर कोणतीच कार्यवाही करता येणार नाही असे कळविलेले आहे.

उपरोक्तप्रमाणे श्री. यु. एम. क्षीरसागर यांचा तक्रार अर्ज छाननी करून घेण्याकरीता छाननी समितिसमोर सादर करणे आवश्यक आहे व छाननी समितीने शिफारस केल्यास सादरचा विषय तक्रार निवारण समितिसमोर सादर करावे लागणार आहे तदनंतर तक्रार निवारण समितीने दिलेला निर्णय मा.व्यवस्थापन समिती समोर सादर करून व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेअंति निर्णय संबंधितास कळवावे लागणार आहे.

तथापि, प्रस्तुत विद्यापीठाचे सर्व अधिकार मंडळ हे ३१ ऑगस्ट, २०१५ रोजी बरखास्त झालेले आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव, प्रकाश रा.कदम यांचे दि.२५/०८/२०१५ रोजीचे पत्र क्र.मविस-२०१५/(१९२/१५)/विशि-४ अन्वये प्राप्त झालेला

पत्र अवलोकनी घेता, सदर पत्रामध्ये महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ च्या अनुसुचिमध्ये उल्लेख केलेल्या विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांच्या निवडणूका ३१ ऑगस्ट, २०१६ पर्यंत पुढे ढकलण्याबाबत व विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांच्या सदस्यांची रिक्त झालेली पदे कोणत्याही पध्दतीने दि.३१/८/२०१६ पर्यंत भरण्यात येऊ नयेत असे नमुद केलेले आहे.

उरोक्तप्रमाणे श्री. क्षीरसागर यांचेकडून प्राप्त झालेला अर्ज सद्यस्थितीला छाननी समिती अस्तित्वास नसलेने व तक्रार निवारण समितीवर कुलसचिव तथा सदस्य सचिव वगळता इतर कोणतेही सदस्य अस्तित्वात नसल्यामुळे छाननी समिती अथवा तक्रार निवारण समितीसमोर सादर करणे शक्य नाही.

सबब सदरची बाब दि.०५/०३/२०१६ रोजीच्या टिपणी अन्वये मा.कुलगुरु महोदयांना सादर केली असता मा. कुलगुरुमहोदयांनी संबंधित कर्मचारी हा महाविद्यालयात कार्यरत नसल्याने संबंधिताची तक्रार ही म. वि. कायदा १९९४, कलम ५७ अंतर्गत गठीत तक्रार निवारण समितीच्या अधिकार कक्षेत येत नसल्याचे संबंधितास कळविणेबाबत महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४, कलम १४(७) अन्वये तक्रार निवारण समितीच्या वतीने व्यवस्थापन परिषदेस शिफारस केलेली आहे.

सबब, श्री. उदय मोरेश्वर क्षीरसागर यांचेकडून प्राप्त झालेल्या तक्रारीवर तक्रार निवारण समितीच्या वतीने मा.कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: श्री. यु. एम. क्षीरसागर यांचेकडून प्राप्त झालेल्या तक्रारीवर तक्रार निवारण समितीच्या वतीने मा.कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये केलेली शिफारस स्विकारुन सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०८] मे. विशाल एक्सपर्ट सर्व्हिसेस, प्रा. लि., पुणे या खाजगी कंत्राटदारास विद्यापीठास मनुष्यबळ पुरविण्यासाठी माहे एप्रिल, २०१६ पर्यंत किंवा नविन कंत्राटदारास कार्य आदेश देईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीकरिता मुदतवाढ दिल्याचीबाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: मे. विशाल एक्सपर्ट, सर्व्हिसेस, प्रा. लि., पुणे या खाजगी कंत्राटदाराची मुदत दि.३०/११/२०१५ रोजी संपत असल्याने संबंधितांना मुदतवाढ देण्याबाबत दि.१८/११/२०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेने खालील प्रमाणे निर्णय घेतलेला आहे.

"विद्यापीठास मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी ई-निविदा प्रसिध्द करावी व प्राप्त होणाऱ्या निविदेमधून न्युनतम दर, कामाचा अनुभव व त्यांच्याकडून पुरविण्यात येणाऱ्या सेवेचा दर्जा विचारात घेवून कार्य आदेश (work order) देण्यात यावा. तोपर्यंत किंवा तीन महिने यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी मे. विशाल एक्सपर्ट सर्व्हिसेस, प्रा.लि., पुणे यांना पूर्वीच्याच सेवाशर्तीवर मुदतवाढ देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे."

व्यवस्थापन परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार ई-निविदा प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तसेच सदरच्या कार्यवाही करण्याकरिता तीन महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी लागत असल्याने, मे. विशाल एक्सपर्ट सर्व्हिसेस, प्रा.लि., पुणे यांना पूर्वीच्याच सेवाशर्तीवर माहे एप्रिल, २०१६ पर्यंत किंवा नविन कंत्राटदारास कार्य आदेश देईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीकरिता मुदतवाढ देण्यास मा.कुलगुरु महोदयांनी मान्यता दिल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मे. विशाल एक्सपर्ट सर्व्हिसेस, प्रा. लि., पुणे या खाजगी कंत्राटदारास विद्यापीठास मनुष्यबळ पुरविण्यासाठी माहे एप्रिल, २०१६ पर्यंत किंवा नविन कंत्राटदारास कार्य आदेश देईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीकरिता मुदतवाढ दिल्याच्या बाबीची सर्वानुमते नोंद घेण्यात आली.

[०९] राज्यस्तरीय शैक्षणिक संस्थामधील गट-क आणि गट-ड या संवर्गातील सरळसेवा / पदोन्नती बिंदुनामावली तपासणीसाठी व आरक्षण निश्चिती करिता विभागीय स्तरावर अनुसरावयाची कार्यपध्दतीबाबत निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय माहितीस्तव.

(टिपणी:- उपरोक्त शासन निर्णयान्वये, शैक्षणिक संस्था/विद्यापीठे व राज्यस्तरीय विभाग प्रमुख अखत्यारीतील गट-क आणि गट-ड या संवर्गातील सरळसेवा/पदोन्नतीची पदे भरण्यासाठी होणारा विलंब लक्षात घेऊन बिंदुनामावली तपासणी, प्रमाणिकरण आणि सरळसेवा भरतीसाठी व पदोन्नतीसाठी रिक्त पदांच्या आरक्षण निश्चिती प्रक्रियेचे विकेंद्रिकरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

राज्यस्तरीय शैक्षणिक संस्था/विद्यापीठे व राज्यस्तरीय विभाग प्रमुख यांच्या अखत्यारीतील कार्यालयामधील शासन परिपत्रक दि.५.११.२००९ सोबतचे प्रपत्र-अ मधील अनुक्रमांक ८ व ९ यामध्ये नमुद केलेले गट-क (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता) व गट-ड या संवर्गातील सरळसेवा/पदोन्नतीकरिता आरक्षण निश्चितीचे व बिंदुनामावली तपासणी व अंतिम प्रमाणित करण्याचे अधिकार विभागीय स्तरावर सहाय्यक आयुक्त (मावक), विभागीय आयुक्त कार्यालय यांना या शासन निर्णयान्वये प्रदान करण्यात येत आहेत.

सदर संवर्गातील राज्यस्तरीय शैक्षणिक संस्थामधील गट-क व गट-ड या संवर्गातील सरळसेवा / पदोन्नती कोटयातील पदांची बिंदुनामावलीची प्राथमिक तपासणीचे अधिकार संबंधित शिक्षण अधिकारी व राज्यस्तरीय कार्यालयातील गट-क व गट-ड या संवर्गातील सरळसेवा /पदोन्नती कोटयातील बिंदुनामावलीच्या प्राथमिक तपासणीचे अधिकार नियुक्ती प्राधिकारी यांना असतील.

२. गट-क आणि गट-ड या संवर्गातील पदे सरळसेवेने व पदोन्नतीने भरण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या अधिनस्त सर्व राज्यस्तरीय विभाग प्रमुखांनी व शैक्षणिक संस्था/विद्यापीठे यांच्या आस्थापनेवरील सर्व संवर्गातील रिक्त पदांचा आढावा संबंधित मंत्रालयीन/ प्रशासकीय विभागाने नियमितरित्या घ्यावा. तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या उक्त अनुक्रमांक २ येथील शासन निर्णयानुसार व वेळोवेळी दिलेल्या सूचनांनुसार रिक्त पदांची अचून गणना करून सरळसेवा व पदोन्नती बाबत कार्यवाही करावी.

३. मंत्रालयीन विभागांच्या अधिनस्त सर्व राज्यस्तरीय विभाग प्रमुखांनी व शैक्षणिक संस्था/विद्यापीठे यांनी त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व गट-क व गट-ड संवर्गाची सरळसेवा व पदोन्नतीची बिंदुनामावली, सेवाप्रवेश नियम, सेवा ज्येष्ठता यादी, मंजूर पदांचा आकृतिबंध व पदोन्नतीच्या बाबतीत संबंधित निवडसूची वर्षासाठी दि.१ सप्टेंबर रोजीची रिक्त पदे व निवडसूची वर्षाच्या दि.३१ ऑगस्ट अखेरची संभाव्य रिक्त पदे तसेच सरळसेवेच्या बाबतीत संबंधित कॅलेंडर वर्षानुसार १ जानेवारी रोजीची रिक्त पदे व निवडसूची वर्षातील ३१ डिसेंबर अखेरची रिक्त पदे अशा प्रकारे भरतीवर्षातील सरळसेवेचे व पदोन्नती निवडसूची वर्षातील रिक्त पदे यांचा तपशील ऑनलाईन बिंदुनामावलीमध्ये भरून वर नमुद केल्याप्रमाणे सरळसेवा व पदोन्नती बिंदुनामावली प्राथमिक तपासणी करणा-या प्राधिका-याकडे सादर करावी व प्राथमिक तपासणी नंतर संबंधित प्राथमिक

मान्यता प्राधिकारी यांनी सदर ऑनलाईन बिंदुनामावली अंतिम मान्यतेसाठी विभागीय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक आयुक्त (मावक) यांच्याकडे मान्यतेस्तव सादर करावी.

४. सहाय्यक आयुक्त (मावक) यांनी वरील अनुक्रमांक ३ नुसार विभागीय आयुक्त कार्यालयाकडे प्राप्त ऑनलाईन बिंदुनामावली तपासणी आणि अंतिम प्रमाणित करावी व पदोन्नतीच्या बाबतीत निवडसूची वर्षाकरिता संभाव्य रिक्त पदांसह एकूण रिक्त पदांची आरक्षण निश्चिती प्रमाणित करावी.

५. सहाय्यक आयुक्त (मावक) यांच्याकडून बिंदुनामावलीची तपासणी व आरक्षण निश्चिती करून झाल्यानंतर विभाग प्रमुखांनी सरळसेवेची व पदोन्नतीची पदे भरण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. तसेच प्रत्येक विभाग प्रमुखांनी संबंधित सहाय्यक आयुक्त (मावक) यांचेकडून बिंदुनामावली व आरक्षण निश्चिती योग्य प्रकारे केली आहे किंवा कसे याकरिता एकूण प्रस्तावांपैकी १० टक्के प्रस्तावांची तपासणी मंत्रालयीन कक्षाकडून दर दोन महिन्यांनी न चुकता करून घ्यावी.

६. राज्यस्तरीय शैक्षणिक संस्था/विद्यापीठे आणि राज्यस्तरीय कार्यालये यांचे मुख्यालय ज्या महसूल विभागामध्ये आहे, अशा संस्था किंवा कार्यालये यांनी त्या त्या विभागाच्या विभागीय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक आयुक्त (मावक) यांच्याकडून बिंदुनामावली तपासणी व अंतिम प्रमाणित करून घ्यावी.

७. या शासन निर्णयानुसार प्रदान केलेल्या अधिकारानुसार बिंदुनामावली तपासणीची अंमलबजावणी दि. १ एप्रिल, २०१६ पासून प्रत्यक्षात सुरु करण्यात यावी.

८. गट-क व गट-ड संवर्गातील पदे भरण्यासाठी ऑनलाईन बिंदुनामावली संगणक प्रणालीचा प्रत्यक्ष वापर सुरु होईपर्यंत, प्रचलित कार्यपध्दतीनुसार आरक्षण निश्चिती व बिंदुनामावली नोंदवहया तपसून प्रमाणित करण्याची कार्यवाही करावी.

सबब, उक्तप्रमाणे शासनाने दिलेल्या सूचनेनुसार राज्यस्तरीय शैक्षणिक संस्थामधील गट-क आणि गट-ड या संवर्गातील सरळसेवा/पदोन्नती बिंदुनामावली तपासणीसाठी व आरक्षण निश्चिती करिता विभागीय स्तरावर अनुसरावयाची कार्यपध्दतीबाबतचा उक्त शासन निर्णय प्रस्तुत विद्यापीठ संलग्न राज्यस्तरीय शैक्षणिक संस्थांना माहितीस्तव व योग्य त्या पुढील कार्यवाहीस्तव पाठविण्यास व सदरचा शासन निर्णय व्यवस्थापन परिषदेमध्ये माहितीस्तव ठेवण्यास मान्यता अस

सबब, राज्यस्तरीय शैक्षणिक संस्थामधील गट-क आणि गट-ड या संवर्गातील सरळसेवा / पदोन्नती बिंदुनामावली तपासणीसाठी व आरक्षण निश्चिती करिता विभागीय स्तरावर अनुसरावयाची कार्यपध्दतीबाबत निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय माहितीस्तव).

ठराव: राज्यस्तरीय शैक्षणिक संस्थामधील गट-क आणि गट-ड या संवर्गातील सरळसेवा / पदोन्नती बिंदुनामावली तपासणीसाठी व आरक्षण निश्चिती करिता विभागीय स्तरावर अनुसरावयाची कार्यपध्दतीबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाची सर्वानुमते नोंद घेण्यात आली.

[१०] परीक्षा विभागास सर्व परीक्षा केंद्रांना कापडी पिशव्या पुरवाव्या लागतात त्यासाठी आवश्यक असलेले कॅम्ब्रीक कापड खरेदी करण्यात आलेली बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: परीक्षा विभागास सर्व परीक्षा केंद्रांना कापडी पिशव्या पुरवाव्या लागतात त्याकरिता विभागाकडून अंदाजे ६००० मिटर कॅम्ब्रीक कापड पत्रा ५२ इंच, २० x २० काउंट (Gray Long Cloth) खरेदीच्या कामासाठी दि.०९/०३/२०१६ रोजीच्या मान्यतेस अनुसरून दरपत्रके मागविण्यात आली होती. सदर मागणीस अनुसरून विभागाने दिलेल्या दि.१८/०३/२०१६ रोजीच्या अंतिम विहित मुदतीत व वेळेत एकूण चार दरपत्रके प्राप्त झाली होती. प्राप्त झालेली दरपत्रके दि.१७/०३/२०१६ रोजी दरपत्रके उघडणे समिती समक्ष उघडण्यात आली असून दरपत्रकादारांची नावे व त्यांनी दिलेल्या दराचा तपशील खालीलप्रमाणे

अ.क्र.	दरपत्रकादारांची नावे	कापडाचा प्रकार व आवश्यक प्रमाण	प्रती मीटरचे दर
१)	मे. मिनाक्षी टेक्सटाईल्स, १५५/३ प्लॉट नं.४३, अक्कलकोट रोड, सोलापूर	कॅम्ब्रीक कापड पत्रा ५२ इंच, २० x २० काउंट (Gray Long Cloth)	रु.४९/-
२)	मे. राजेश टेक्सटाईल्स, सी २२ एमआयडीसी, अक्कलकोट रोड, सोलापूर		रु.४६/-
३)	मे. मारुती लाडाप्पा केंदोळे ४७२, साखर पेठ, सोलापूर		रु.४८/-
४)	मे. बसवराज विरेशप्पा मोटगी ९८, गुरुवार पेठ, सोलापूर		रु.४४.५०/-

वरीलप्रमाणे प्राप्त झालेल्या दरपत्रकाची दरपत्रके उघडून दराचा तुलनात्मक तक्ता तयार केला असून सदरचा तक्ता अवलोकनार्थ सोबत जोडला आहे. तसेच न्युनतम दर असलेले दरपत्रकादार व त्यांच्या दराचा तपशील खालीलप्रमाणे

अ.क्र.	निविदाधारकांची नावे	दर प्रति मिटर
१)	मे. बसवराज विरेशप्पा मोटगी ९८, गुरुवार पेठ, सोलापूर	रु.४४.५०/-

वरीलप्रमाणे मे. बसवराज विरेशप्पा मोटगी यांचे दर प्रति मिटर रु.४४.५०/- असे सर्वात कमी असून ६००० मिटर कापड खरेदीसाठी रु.२,६७,०००/- इतका खर्च होणार असून सदरचा खर्च विभागाकडील Stationary Expenses या अंदाजपत्रकीय शिर्षकामधून खर्ची टाकावा लागणार आहे.

सद्यस्थितीत परीक्षा कालावधी चालू असल्याने व कापड खरेदी करणे अत्यंत तातडीचे असल्याने कापड खरेदीस व त्यायोगे होणाऱ्या खर्चास दि.२८/०३/२०१६ रोजीच्या टिपणीनुसार खरेदी समितीच्या वतीने मा. कुलगुरुमहोदयांनी मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने संदर्भ क्र.सोविसो / परीक्षा / ५१२, दि.२९/०३/२०१६ नुसार पुरवठा आदेश देवून मे. बसवराज विरेशप्पा मोटगी ९८, गुरुवार पेठ, सोलापूर या फर्मकडून कापड खरेदी करण्यात आले आहे.

सबब, वरीलप्रमाणे झालेली खरेदी व सदर कामासाठी झालेला खर्च रु.२,६७,०००/- व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: परीक्षा विभागास सर्व परीक्षा केंद्रांना कापडी पिशव्या पुरवाव्या लागतात त्यासाठी आवश्यक असलेले कॅम्ब्रीक कापड खरेदी करण्यात आलेली बाब व सदर कामासाठी झालेल्या खर्चाची रु.२,६७,०००/- सर्वानुमते नोंद घेण्यात आली.

[११] M/s Gracework Information Systems, Mumbai या फर्मकडून Data Center ची सेवा २२ नोव्हेंबर, २०१५ ते २१ फेब्रुवारी, २०१६ तीन महिने कालावधीकरिता भाडेतत्वावर घेण्याबाबत मा. कुलगुरुमहोदयांनी दिलेली मान्यता व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: परीक्षा विभागाकडील Examination Result Processing (Online Core Software) Update Web Version Software प्रणालीसाठी DATA CENTER ची सेवा भाडेतत्वावर घेण्याकरिता दि.०३/१०/२०१५ रोजीच्या टिपणीस मा. कुलगुरुमहोदयांनी दिलेल्या मान्यतेस अनुसरून दि.२२ नोव्हेंबर, २०१५ ते २१ फेब्रुवारी, २०१६ असे तीन महिने कालावधीकरिता भाडेतत्वावर घेण्यासाठी संदर्भ क्र.सोविसो / परीक्षा / १००४, दि.०३/१०/२०१५ नुसार M/s Gracework Information Systems, Mumbai या फर्मला मुदतवाडीस कामाचे आदेश देण्यात आले होते. सदर कामासाठी रु.१,२०,०००/- इतका खर्च अपेक्षित असून सदरचा खर्च विभागाकडील खालील अंदाजपत्रकीय शिर्षकातून खर्ची टाकावा लागणार आहे. सदर फर्मकडून Data Center ची सेवा भाडेतत्वावर घेण्यात आलेली बाब व सदर कामासाठी मा. कुलगुरुमहोदयांनी दिलेली मान्यता माहितीस्तव सादर.

Budget Head	Data Center Rent
Provision	7,00,000/-
Expenditure	5,92,496/-
Balance	1,07,504/-

उपरोक्त फर्मकडून २२ नोव्हेंबर, २०१५ ते २१ फेब्रुवारी, २०१६ या तीन महिनेच्या कालावधीकरिता भाडेतत्वावर घेण्यासाठी मुदत वाढीने कामाचे आदेश दिलेली बाब व सदर कामासाठी झालेल्या खर्चाची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: M/s Gracework Information Systems, Mumbai या फर्मकडून Data Center ची सेवा २२ नोव्हेंबर, २०१५ ते २१ फेब्रुवारी, २०१६ तीन महिने कालावधीकरिता भाडेतत्वावर घेण्याबाबत मा. कुलगुरुमहोदयांनी दिलेल्या मान्यतेची सर्वानुमते नोंद घेण्यात आली.

मा. कुलगुरुमहोदयांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळचे विषय:

[१२(१)] मे. विशाल एक्सपर्ट सर्व्हिसेस, प्रा. लि., पुणे या खाजगी कंत्राटदाराकडून दरपत्रक समितीच्या शिफारशीनुसार प्रती कर्मचारी प्रती दिन रु.४.२५/- या दराने दि.०१/०४/२०१६ पासून दि.३१/०३/२०१७ पर्यंत मनुष्यबळ घेण्याकरिता मा. कुलगुरुमहोदयांनी मान्यता दिल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: विद्यापीठास कार्यालयीन कामासाठी मनुष्यबळ नोंदणीकृत ठेकेदाराकडून घेण्याकरिता दि.२९/०१/२०१६ रोजीच्या ई-निविदेस अनुसरून प्राप्त झालेल्या ई-निविदा पुरवठादार / ठेकेदारांचे तांत्रिकबाबी तपासणी करण्याकरिता मा. कुलगुरुमहोदयांनी गठीत केलेल्या समितीचा अहवाल, दरपत्रक समितीसमोर सादर करण्यात आला. त्याचप्रमाणे दरपत्रक समितीसमोर ऑनलाईन Financial Bid दि.२३/०३/२०१६ रोजी दुपारी ०४:३० वा. उघडण्यास मा. कुलगुरुमहोदयांनी मान्यता दिली आहे.

त्यानुसार दि.२३/०३/२०१६ रोजी दरपत्रक समितीसमोर Financial Bid उघडण्यात आले असून, सदर समितीने कमीत कमी सेवा शुल्क आकारणी फर्म L१ मे. विशाल एक्सपर्ट सर्व्हिसेस, प्रा. लि., पुणे यांचेकडून प्रती कर्मचारी प्रती दिन रु.४.२५/- या दराने सेवा घेण्यास समितीने शिफारस केली आहे. सदर समितीच्या शिफारशीनुसार मे. विशाल एक्सपर्ट सर्व्हिसेस, पुणे यांचेकडून प्रती कर्मचारी प्रती दिन रु.४.२५/- या दराने दि.०१/०४/२०१६ ते दि.३१/०३/२०१७ या कालावधीकरिता सेवा घेण्याकरिता संबंधितास कार्य आदेश देण्यास मा. कुलगुरुमहोदयांनी मान्यता दिली आहे.

सबब, मे. विशाल एक्सपर्ट सर्व्हिसेस, प्रा. लि., पुणे या खाजगी कंत्राटदाराकडून दरपत्रक समितीच्या शिफारशीनुसार प्रती कर्मचारी प्रती दिन रु.४.२५/- या दराने दि.०१/०४/२०१६ पासून दि.३१/०३/२०१७ पर्यंत मनुष्यबळ घेण्याकरिता मा. कुलगुरुमहोदयांनी मान्यता दिल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मे. विशाल एक्सपर्ट सर्व्हिसेस, प्रा. लि., पुणे या खाजगी कंत्राटदाराकडून दरपत्रक समितीच्या शिफारशीनुसार प्रती कर्मचारी प्रती दिन रु.४.२५/- या दराने दि.०१/०४/२०१६ पासून दि.३१/०३/२०१७ पर्यंत मनुष्यबळ घेण्याकरिता मा. कुलगुरुमहोदयांनी दिलेल्या मान्यतेची सर्वानुमते नोंद घेण्यात आली.

[१२(२)] प्रस्तूत विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०१४-१५ पासून बी. ए. भाग १, २ व ३ ऊर्दू या विषयात एकूण गुणात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनी "प्रा. मोहम्मद हनीफ इस्माईल खैरदी" या नावाने सुवर्णपदक देण्यात येत असून सदरच्या सुवर्णपदकासाठी प्रा. मोहम्मद हनीफ इस्माईल खैरदी पुरस्कृत ऐवजी श्री. जावेद ए. एम. खैरदी पुरस्कृत अशी दुरुस्ती करण्याबाबत.

(टिपणी: शैक्षणिक वर्ष २०१४-१५ पासून ऊर्दू या विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस "प्रा. मोहम्मद हनीफ इस्माईल खैरदी" या नावाने सुवर्णपदक देण्याकरिता प्रा. मोहम्मद हनीफ इस्माईल खैरदी यांनी विनंती केली होती. व्यवस्थापन परिषदेच्या दि.२९ नोव्हेंबर, २०१४ च्या बैठकीत विषय क्र.१६(३) अन्वये व्यवस्थापन परिषदेने त्यास मान्यता दिली आहे.

सदरचे सुवर्णपदक प्रा. मोहम्मद हनीफ इस्माईल खैरदी यांनी पुरस्कृत केले होते. त्यांनी त्यांच्या दि.०१/०४/२०१६ रोजीच्या अर्जान्वये त्यांच्याऐवजी श्री. जावेद ए. एम. खैरदी यांचे नाव पुरस्कृता म्हणून करण्यास संमती दिली आहे व श्री. जावेद खैरदी यांनी त्यांच्या दि.०१/०४/२०१६ रोजीच्या अर्जान्वये वरीलप्रमाणे बदल करण्याबाबत विनंती केली आहे.

सबब, सदर सुवर्णपदकासाठी प्रा. मोहम्मद हनीफ इस्माईल खैरदी पुरस्कृत ऐवजी श्री. जावेद ए. एम. खैरदी अशी दुरुस्ती करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: प्रस्तूत विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०१४-१५ पासून बी. ए. भाग १, २ व ३ ऊर्दू या विषयात एकूण गुणात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनी "प्रा. मोहम्मद हनीफ इस्माईल खैरदी" या नावाने सुवर्णपदक देण्यात येत असून सदरच्या सुवर्णपदकासाठी "प्रा. मोहम्मद हनीफ इस्माईल खैरदी पुरस्कृत" ऐवजी "श्री. जावेद ए. एम. खैरदी पुरस्कृत" अशी दुरुस्ती करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१२(३)] विद्यापीठाकडील शास्त्रीय उपकरण केंद्राकडे खरेदी करण्यात आलेल्या TGA and DSC उपकरणाचे Sample Analysis चे दर निश्चित करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: शास्त्रीय उपकरण केंद्राकडे TGA and DSC हे उपकरण खरेदी करून Installation करण्यात आलेले आहे. सदर उपकरणामधून रसायनांचे परिक्षण करण्याकरिता परिक्षणाचे दर ठरविणे गरजेचे आहे. परिक्षणाचे दर महाराष्ट्रातील इतर विद्यापीठातील TGA and DSC परिक्षणाच्या दराचा तुलनात्मक आढावा घेवून सोलापूर विद्यापीठाचे दर समन्वयक शास्त्रीय उपकरण केंद्र यांनी प्रस्तावित केलेले आहेत.

सबब, शास्त्रीय उपकरण केंद्राकडील TGA and DSC उपकरणामधून रसायनांचे परिक्षण करण्याकरिता समन्वयक यांनी प्रस्थावित केलेले दर लागू करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: विद्यापीठाकडील शास्त्रीय उपकरण केंद्राकडे खरेदी करण्यात आलेल्या TGA and DSC उपकरणाचे Sample Analysis चे दर सोबत जोडल्याप्रमाणे निश्चित करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

		Parent University (₹)	Other University (₹)	Industry (₹)
Shivaji University, Kolhapur	TGA	500/-	1200/-	2000/-
	DSC	500/-	1200/-	2000/-
Savitribai Puhule University, Pune	TGA	830/-	1280/-	5510/-
	DSC*	420 / 520	1250 / 1550	2760 / 3450
Department of Chemistry, University of Mumbai	TGA	500/-	1200/-	2000/-
	DSC	500/-	1200/-	2000/-
Solapur University, Solapur **	TGA	500/-	1000/-	2000/-
	DSC	500/-	1000/-	2000/-

* Heating and cooling rates are differently quoted.

** Proposed rates are quoted.

[१२(४)] कुलसचिव या संवैधानिक पदासाठी निवड समितीवर महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ७९(१) (ब) (ii) नुसार व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांमधून दोन सदस्यांचे नामनिर्देशनाचीबाब विचारार्थ.

(टिपणी: कुलसचिव या पदाची जाहिरात दै. सकाळ (संपूर्ण महाराष्ट्र) या वृत्तपत्रामध्ये व AIU न्यू दिल्ली च्या University News या साप्ताहिकेत दि.२१ ते २७ मार्च, २०१६ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. सदरची जाहिरात विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहिरातीमध्ये आवेदनपत्र सादर करण्याची अंतिम मुदत दि. ०६/०४/२०१६ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे, असे नमूद केले होते. त्यानुसार एकूण १५ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून, छाननी समितीची बैठक आयोजित करण्यात आली आली होती. सदर बैठकीमध्ये एकूण १५ अर्जापैकी ०८ अर्ज पात्र झाले आहेत.

दि.२३/०४/२०१६ रोजी कुलसचिव या पदाची मुलाखत ओयोजित करण्यात आली आहे. त्यानुषंगाने निवड समितीवर महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ७९(१) (ब) (ii) नुसार व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांमधून दोन सदस्यांचे नामनिर्देशन आवश्यक आहे.

सबब, कुलसचिव या पदाच्या निवड समितीवर महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम ७९(१) (ब) (ii) नुसार व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांमधून दोन सदस्यांचे नामनिर्देशनाची बाब विचारार्थ).

ठराव: कुलसचिव या संवैधानिक पदासाठी निवड समितीवर महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ७९(१) (ब) (ii) नुसार व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांमधून प्राचार्य श्री. आर. वाय. पाटील व डॉ. डी. एन. नंदनवार या दोन सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

[१२(५)] ब्रम्हदेवदादा माने इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी, बेलाटी या महाविद्यालयातील एम. ई. (डिजीटल इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युनिकेशन सिस्टीम) हा अभ्यासक्रम शै.वर्ष २०१६-१७ पासून बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्याकामी विद्या परिषदेने केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: मा.अध्यक्ष, कै.आमदार ब्रम्हदेवदादा माने शिक्षण व सामाजिक प्रतिष्ठान, बेलाटी संचलित ब्रम्हदेवदादा माने इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी, बेलाटी यांनी महाविद्यालयातील एम. ई. (डिजीटल इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युनिकेशन सिस्टीम) हा अभ्यासक्रम बंद करण्यासंदर्भात पत्र क्र. BMSSP/२०१५-१६/१९, दि.२२/०८/२०१५ अन्वये प्रस्ताव सादर केलेला आहे.

उपरोक्त संस्थेच्या संचलित ब्रम्हदेवदादा माने इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी, बेलाटी या महाविद्यालयात सुरु असलेल्या एम. ई. (डिजीटल इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युनिकेशन सिस्टीम) हा अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी ए.आय.सी.टी.ई.नवी दिल्ली व महाराष्ट्र शासनाची शै.वर्ष २०१३-१४ पासून मान्यता मिळालेली होती. त्यास अनुसरुन शै.वर्ष २०१३-१४ पासून सदर अभ्यासक्रमास प्रथम संलग्निकरणास मान्यता देण्यात आलेली होती.

सदर महाविद्यालयातील एम.ई. (डिजीटल इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युनिकेशन सिस्टीम) या अभ्यासक्रमास शै.वर्ष २०१५-१६ पर्यंत मान्यता आहे. परंतु सदर अभ्यासक्रमास मागणी कमी असल्यामुळे महाविद्यालयाने शै.वर्ष २०१६-१७ पासून एम.ई. (डिजीटल इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युनिकेशन सिस्टीम) हा अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्राप्त प्रस्तावात नमुद केले आहे. महाविद्यालयाकडून सदर अभ्यासक्रम बंद करण्याबाबतचा प्रस्ताव विहित वेळेत सादर करण्यात आलेला नव्हता. प्रस्ताव स्विकारण्याबाबत मा.प्राचार्यांनी केलेल्या विनंतीस मा.कुलगुरु महोदयांनी खास बाब म्हणुन मान्यता दिल्यानंतर सदर प्रस्ताव स्विकारण्यात आलेला आहे. महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ९२ (महाविद्यालय किंवा मान्यताप्राप्त परिसंस्था बंद करणे) मधील तरतूदीची छायांकित प्रत व तद्अनुषंगिक परिनियम ३७४ ते ३८० ची छायांकित प्रत सोबत जोडलेली आहे.

महाविद्यालय, विषय/विद्याशाखा, अतिरिक्त तुकडी बंद करण्याबाबत प्राप्त प्रस्तावावर संबंधित महाविद्यालयाला भेट देवून आवश्यक ती चौकशी करुन सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ९२(३) अन्वये खालीलप्रमाणे त्रिसदस्यीय स्थानिक चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती.

१. डॉ.एस.ए.पाटील (अध्यक्ष)
२. श्री एम.आर.मडकी (सदस्य)
३. श्रीमती एस.व्ही.सुरवसे (सदस्य)

दरम्यान दि.०५/११/२०१५ रोजीच्या पत्रान्वये प्राचार्य, ब्रम्हदेवदादा माने इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी, बेलाटी यांनी त्यांच्या महाविद्यालयातील उपरोक्त अभ्यासक्रम बंद करण्याबाबत सादर केलेले प्रस्ताव रद्द करण्यात यावी व विद्यापीठ नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात यावी असे कळविलेले होते. सदर पत्रावर करावयाच्या कार्यवाहीबाबत प्रस्तुत कार्यालयाकडून दि. २१/११/२०१५ रोजी टिपणी सादर केली असता मा.कुलगुरु महोदयांनी प्राचार्यांनी दि. ०५/११/२०१५ रोजीच्या पत्राद्वारे केलेली विनंती अमान्य करुन उपरोक्त अभ्यासक्रम बंदबाबत पुढील कार्यवाही करण्यास मान्यता दिलेले होती.

महाविद्यालयातील उपरोक्त पदव्युत्तर अभ्यासक्रम बंद करण्याबाबत प्राप्त प्रस्तावाला अनुसरुन महाविद्यालयास भेट देण्याकरीता नियुक्त करण्यात आलेली समिती महाविद्यालयास भेट देऊन अहवाल या कार्यालयाकडे सादर केलेला आहे.

सदर समितीने ब्रम्हदेवदादा माने इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी, बेलाटी महाविद्यालयातील एम. ई. (डिजीटल इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युनिकेशन सिस्टीम) हे **अभ्यासक्रम बंद करण्याबाबत खालील कारणामुळे शिफारस केलेली नाही.**

१. महाविद्यालयास एम. ई. (डिजीटल इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युनिकेशन सिस्टीम)शी निगडीत सर्व प्रयोगशाळा, वर्ग, संबधीत पुस्तके, संदर्भ ग्रंथ व नियतकालिके इत्यादी सोयीसुविधा तसेच मान्यताप्राप्त शिक्षक उपलब्ध आहेत.
२. सदर अभ्यासक्रम हा शै.वर्ष २०१३-१४ पासून चालू असून अद्यापपर्यंत ४ विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, एका विद्यार्थ्याने प्रोजेक्ट रिपोर्ट विद्यापीठास सादर केला आहे व १५ विद्यार्थ्यांचा अद्यापक अपूर्ण अवस्थेत आहे.
३. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सदर अभ्यासक्रम चालू ठेवणेसंबधी या समितीस विनंती अर्ज दिलेला आहे.

वास्तविक पाहता, ए.आय.सी.टी.ई.चे कोणतेही अभ्यासक्रम बंद करावयाचे झाल्यास स्थानिक चौकशी समितीचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर विद्यापरिषद व व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेनंतर महाविद्यालयाला अभ्यासक्रम बंद करणेकामी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येते. तथापि, उपरोक्त समितीने महाविद्यालयातील उक्त अभ्यासक्रम बंद करण्याच्या प्रस्तावास शिफारस केलेली नसल्यामुळे सदरचा विषय विद्यापरिषद तथा व्यवस्थापन परिषदेसमोर सादर करणे योग्य राहणार नसल्यामुळे प्रस्तुत कार्यालयाकडून दि. २५/२/२०१६ रोजी पुढील आदेशास्तव टिपणी सादर केले असता, मा.कुलगुरु महोदयानी खालील कारणामुळे महाविद्यालयाच्या प्राचार्यांची विनंती व समितीच्या अहवालातील शिफारशी अमान्य करुन महाविद्यालयातील एम. ई. (डिजीटल इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युनिकेशन सिस्टीम) हा अभ्यासक्रम बंद करण्याची पुढील कार्यवाही करणेबाबत आदेशित केलेले आहेत.

१. दि. ३०/११/२०१५ रोजीचे ION नुसार सदरचे दोन्ही अभ्यासक्रम बंद करणेबाबत कुलगुरु यानी मान्यता दिलेली आहे.
२. सदरकामी LIC चा अहवाल पाहता M.E.Mech. Design Engg व M.E.Digital Elec.& Comm.System करीता अद्याप ३६ व १५ विद्यार्थी कार्यरत आहेत.
३. सदर दोन्ही अभ्यासक्रम बंद केले तरी या ३६ व १५ विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता येणारच आहे.
४. नवीन विद्यार्थी घेऊ नयेत याकरीता अभ्यासक्रम बंद करणेचे आहेत त्यामुळे LIC चा अहवाल अमान्य करुन AC व MC कडे विषय सादर करणेस मान्यता आहे.

उपरोक्तप्रमाणे दि. २५/२/२०१६ रोजीच्या टिपणीमधील मा.कुलगुरु महोदयांचा आदेश अवलोकनी घेता, मा.कुलगुरु महोदयानी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची व तपासणी करण्याकरीता नियुक्त समितीच्या (LIC) शिफारस अमान्य करुन सदर अभ्यासक्रम बंद करणेबाबत पुढील कार्यवाही करणेबाबत आदेशित केलेले आहेत.

ए.आय.सी.टी.ई. नवी दिल्ली यांचे नियमावलीनुसार त्यांचे प्राधिकरणातर्गत येणारे महाविद्यालय/विषय/ अभ्यासक्रम/अतिरिक्त विद्यार्थी प्रवेशक्षमता/विद्याशाखा/अतिरिक्त तुकडी बंद करण्यासाठी संबंधित विद्यापीठाचे ना-हरकत प्रमाणपत्र ए.आय.सी.टी.ई. कडे सादर करणे महाविद्यालयास अनिवार्य आहे.

सदर ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी विद्या परिषदेची व तदनंतर व्यवस्थापन परिषदेकची मान्यता घ्यावी लागणार असून उक्त अभ्यासक्रम बंद करणेबाबत महाविद्यालयाला ना-हरकत प्रमाणपत्र देणेबाबतचा विषय दि.१२/०४/२०१६ रोजीच्या विद्यापरिषदेच्या बैठकीमध्ये सादर केली असता विद्यापरिषदेने उराव क्र.२४ अन्वये ब्रम्हदेवदादा माने इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी, बेलाटी या महाविद्यालयातील एम. ई. (डिजीटल इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युनिकेशन सिस्टीम) हा अभ्यासक्रम शै.वर्ष २०१६-१७ पासून बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेला शिफारस केलेली आहे.

सबब, ब्रम्हदेवदादा माने इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी, बेलाटी महाविद्यालयातील एम. ई. (डिजीटल इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युनिकेशन सिस्टीम) हे अभ्यासक्रम शै.वर्ष २०१६-१७ पासून टप्प्याटप्प्याने बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी विद्यापरिषदेनी केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

उराव: ब्रम्हदेवदादा माने इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी, बेलाटी या महाविद्यालयातील एम. ई. (डिजीटल इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युनिकेशन सिस्टीम) हा अभ्यासक्रम शै.वर्ष २०१६-१७ पासून बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्याकामी विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारुन सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१२(६)] ब्रम्हदेवदादा माने इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी, बेलाटी या महाविद्यालयातील एम. ई. मेकॅनिकल (डिझाईन) इंजिनिअरींग हा अभ्यासक्रम शै.वर्ष २०१६-१७ पासून बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्याकामी विद्यापरिषदेने केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ

(टिपणी: मा.अध्यक्ष, कै.आमदार ब्रम्हदेवदादा माने शिक्षण व सामाजिक प्रतिष्ठान, बेलाटी संचलित ब्रम्हदेवदादा माने इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी, बेलाटी यांनी महाविद्यालयातील एम.ई.मेकॅनिकल (डिझाईन) इंजिनिअरींग हा अभ्यासक्रम बंद करण्यासंदर्भात पत्र क्र.BMSSP/२०१५-१६/२०, दि.२२/०८/२०१५ अन्वये प्रस्ताव सादर केलेला आहे.

उपरोक्त संस्थेच्या संचलित ब्रम्हदेवदादा माने इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी, बेलाटी या महाविद्यालयात सुरु असलेल्या एम. ई. मेकॅनिकल (डिझाईन) इंजिनिअरींग हा अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी ए.आय.सी.टी.ई.नवी दिल्ली व महाराष्ट्र शासनाची शै.वर्ष २०११-१२ पासून मान्यता मिळालेली होती. त्यास अनुसरुन शै.वर्ष २०११-१२ पासून सदर अभ्यासक्रमास प्रथम संलग्निकरणास मान्यता देण्यात आलेली होती.

सदर महाविद्यालयातील एम.ई.मेकॅनिकल (डिझाईन) इंजिनिअरींग या अभ्यासक्रमास शै.वर्ष २०१५-१६ पर्यंत मान्यता आहे. परंतु सदर अभ्यासक्रमास मागणी कमी असल्यामुळे महाविद्यालयाने शै.वर्ष २०१६-१७ पासून एम.ई.मेकॅनिकल (डिझाईन) इंजिनिअरींग हा अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्राप्त प्रस्तावात नमुद केले आहे. महाविद्यालयाकडून सदर अभ्यासक्रम बंद करण्याबाबतचा प्रस्ताव विहित वेळेत सादर करण्यात आलेला नव्हता. प्रस्ताव स्विकारण्याबाबत मा.प्राचार्यांनी केलेल्या विनंतीस मा.कुलगुरु महोदयांनी खास बाब म्हणुन मान्यता दिल्यानंतर सदर प्रस्ताव स्विकारण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ९२ (महाविद्यालय किंवा मान्यताप्राप्त परिसंस्था बंद करणे) मधील तरतूदीची छायांकित प्रत व तद्अनुषंगिक परिनियम ३७४ ते ३८० ची छायांकित प्रत सोबत जोडलेली आहे.

महाविद्यालय, विषय/विद्याशाखा, अतिरिक्त तुकडी बंद करण्याबाबत प्राप्त प्रस्तावावर संबंधित महाविद्यालयाला भेट देवून आवश्यक ती चौकशी करुन सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ९२(३) अन्वये खालीलप्रमाणे त्रिसदस्यीय स्थानिक चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती.

१. डॉ.एस.ए.पाटील (अध्यक्ष)
२. श्री व्ही.व्ही.पोतदार (सदस्य)
३. श्री डॉ.बी.के.सोनगे (सदस्य)

दरम्यान दि. ०५/११/२०१५ रोजीच्या पत्रान्वये प्राचार्य, ब्रम्हदेवदादा माने इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी, बेलाटी यांनी त्यांच्या महाविद्यालयातील उपरोक्त अभ्यासक्रम बंद करण्याबाबत सादर केलेले प्रस्ताव रद्द करण्यात यावी व विद्यापीठ नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात यावी असे कळविलेले होते. सदर पत्रावर करावयाच्या कार्यवाहीबाबत प्रस्तुत कार्यालयाकडून दि. २१/११/२०१५ रोजी टिपणी सादर केली असता मा.कुलगुरु महोदयांनी प्राचार्यांनी दि.०५/११/२०१५ रोजीच्या पत्राद्वारे केलेली विनंती अमान्य करुन उपरोक्त अभ्यासक्रम बंदबाबत पुढील कार्यवाही करण्यास मान्यता दिलेले होती.

महाविद्यालयातील उपरोक्त पदव्युत्तर अभ्यासक्रम बंद करण्याबाबत प्राप्त प्रस्तावाला अनुसरुन महाविद्यालयास भेट देण्याकरीता नियुक्त करण्यात आलेली समिती महाविद्यालयास भेट देऊन अहवाल या कार्यालयाकडे सादर केलेला आहे.

सदर समितीने ब्रम्हदेवदादा माने इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी, बेलाटी महाविद्यालयातील एम. ई. मेकॅनिकल (डिझाईन) इंजिनिअरींग हे अभ्यासक्रम बंद करण्याबाबत खालील कारणामुळे शिफारस केलेली नाही.

१. महाविद्यालयास एम.ई.मेकॅनिकल (डिझाईन) इंजिनिअरींग शी निगडीत सर्व प्रयोगशाळा, वर्ग, संबधीत पुस्तके, संदर्भ ग्रंथ व नियतकालिके इत्यादी सोयीसुविधा तसेच मान्यताप्राप्त शिक्षक उपलब्ध आहेत.
२. सदर अभ्यासक्रम हा शै.वर्ष २०११-१२ पासून चालू असून अद्यापपर्यंत १४ विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे व ३६ विद्यार्थ्यांचा अद्यापक अपूर्ण अवस्थेत आहे.
३. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सदर अभ्यासक्रम चालू ठेवणेसंबधी या समितीस विनंती अर्ज दिलेला आहे.

वास्तविक पाहता, ए.आय.सी.टी.ई.चे कोणतेही अभ्यासक्रम बंद करावयाचे झाल्यास स्थानिक चौकशी समितीचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर विद्यापरिषद व व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेनंतर महाविद्यालयाला अभ्यासक्रम बंद करणेकामी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येते. तथापि, उपरोक्त समितीने महाविद्यालयातील उक्त अभ्यासक्रम बंद करण्याच्या प्रस्तावास शिफारस केलेली नसल्यामुळे सदरचा विषय विद्यापरिषद तथा व्यवस्थापन परिषदेसमोर सादर करणे योग्य राहणार नसल्यामुळे प्रस्तुत कार्यालयाकडून दि. २५/२/२०१६ रोजी पुढील आदेशास्तव टिपणी सादर केले असता, मा.कुलगुरु महोदयानी खालील कारणामुळे महाविद्यालयाच्या प्राचार्यांची विनंती व समितीच्या अहवालातील शिफारशी अमान्य करुन महाविद्यालयातील एम.ई.मेकॅनिकल (डिझाईन) इंजिनिअरींग हा अभ्यासक्रम बंद करण्याची पुढील कार्यवाही करणेबाबत आदेशित केलेले आहेत.

४. दि. ३०/११/२०१५ रोजीचे ION नुसार सदरचे दोन्ही अभ्यासक्रम बंद करणेबाबत कुलगुरु यानी मान्यता दिलेली आहे.
५. सदरकामी LIC चा अहवाल पाहता M.E.Mech. Design Engg व M.E.Digital Elec.& Comm.System करीता अद्याप ३६ व १५ विद्यार्थी कार्यरत आहेत.
६. सदर दोन्ही अभ्यासक्रम बंद केले तरी या ३६ व १५ विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता येणारच आहे.
७. नवीन विद्यार्थी घेऊ नयेत याकरीता अभ्यासक्रम बंद करणेचे आहेत त्यामुळे LIC चा अहवाल अमान्य करुन AC व MC कडे विषय सादर करणेस मान्यता आहे.

उपरोक्तप्रमाणे दि. २५/२/२०१६ रोजीच्या टिपणीमधील मा.कुलगुरु महोदयांचा आदेश अवलोकनी घेता, मा.कुलगुरु महोदयानी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची व तपासणी करण्याकरीता नियुक्त समितीच्या (LIC) शिफारस अमान्य करुन सदर अभ्यासक्रम बंद करणेबाबत पुढील कार्यवाही करणेबाबत आदेशित केलेले आहेत.

ए.आय.सी.टी.ई. नवी दिल्ली यांचे नियमावलीनुसार त्यांचे प्राधिकरणांतर्गत येणारे महाविद्यालय / विषय / अभ्यासक्रम / अतिरिक्त विद्यार्थी प्रवेशक्षमता/विद्याशाखा/अतिरिक्त तुकडी बंद करण्यासाठी संबंधित विद्यापीठाचे ना-हरकत प्रमाणपत्र ए.आय.सी.टी.ई. कडे सादर करणे महाविद्यालयास अनिवार्य आहे.

सदर ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी विद्या परिषदेची व तदनंतर व्यवस्थापन परिषदेकची मान्यता घ्यावी लागणार असून उक्त अभ्यासक्रम बंद करणेबाबत महाविद्यालयाला ना-हरकत प्रमाणपत्र देणेबाबतचा विषय दि.१२/०४/२०१६ रोजीच्या विद्यापरिषदेच्या बैठकीमध्ये सादर केली असता विद्यापरिषदेने उराव क्र.२५ अन्वये ब्रम्हदेवदादा माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बेलाटी या महाविद्यालयातील एम.ई.मेकॅनिकल (डिझाईन) इंजिनिअरींग हा अभ्यासक्रम शै.वर्ष २०१६-१७ पासून बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेला शिफारस केलेली आहे.

सबब, ब्रम्हदेवदादा माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बेलाटी महाविद्यालयातील एम.ई.मेकॅनिकल (डिझाईन) इंजिनिअरींग हे अभ्यासक्रम शै.वर्ष २०१६-१७ पासून टप्प्याटप्प्याने बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी विद्यापरिषदेनी केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचाराथी).

उराव: ब्रम्हदेवदादा माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बेलाटी या महाविद्यालयातील एम. ई. मेकॅनिकल (डिझाईन) इंजिनिअरींग हा अभ्यासक्रम शै.वर्ष २०१६-१७ पासून बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्याकामी विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारुन सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१२(७)] संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ शैक्षणिक संकुले यांचे करीता शै.वर्ष २०१६-१७ च्या सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखा व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: शै.वर्ष २०१६-१७ करीता सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखा निश्चित करण्यासाठी मा. संचालक, म.वि.वि.मं. यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विद्याशाखाचे अधिष्ठाता, प्रस्तुत विद्यापीठातील सर्व शैक्षणिक संकुलांचे संचालक व मा.परीक्षा नियंत्रक यांची बैठक दि.३१/०३/२०१६ रोजी विद्यापीठात आयोजित केली होती. सदरच्या बैठकीमध्ये शै.वर्ष २०१६-१७ साठी सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखा खालील प्रमाणे निश्चित केलेल्या आहेत.

अ. क्र.	विद्याशाखा	प्रथम सत्र		द्वितीय सत्र	
		प्रारंभ	समाप्ती	प्रारंभ	समाप्ती
१)	कला, वाणिज्य, विज्ञान, सामाजिकशास्त्रे, (पदवी व पदव्युत्तर संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठातील शैक्षणिक संकुले)	१५ जून, २०१६	२५ ऑक्टोबर, २०१६	२१ नोव्हेंबर, २०१६	०१ मे, २०१७
२)	विधी (पदवी व पदव्युत्तर)	०१ जुलै, २०१६	०४ नोव्हेंबर, २०१६	०१ डिसेंबर, २०१६	१७ मे, २०१७
३)	शिक्षणशास्त्र (बी. एड, बी. पीएड, एम. एड, एम. पी. एड, एम. ए., एज्युकेशन इ. पदवी व पदव्युत्तर संलग्नित महाविद्यालये)	०१ जुलै, २०१६	३० नोव्हेंबर, २०१६	२३ डिसेंबर, २०१६	१३ मे, २०१७
४)	अभियांत्रिकी, तांत्रिक, आर्किटेक्चर, फार्मसी, व्यवस्थापन अभ्यासक्रम एम. बी. ए., एम. एस. डब्ल्यू इ. (पदवी व पदव्युत्तर संलग्नित महाविद्यालये)	०१ जुलै, २०१६	३० नोव्हेंबर, २०१६	०२ जानेवारी, २०१७	२३ मे, २०१७

टिप: सत्रारंभ व सत्रसमाप्तीच्या तारखांमध्ये महाविद्यालयास बदल करता येणार नाही.

सत्रारंभाच्या दिवशी महाविद्यालयाची साप्ताहिक सुट्टी किंवा सार्वजनिक सुट्टी येत असल्यास त्याच्या दुसऱ्या दिवशी सत्रासंभास सुरुवात करावी. सत्र समाप्तीच्या दिवशी महाविद्यालयाची साप्ताहिक सुट्टी किंवा सार्वजनिक सुट्टी येत असल्यास त्याच्या अगोदरचा दिवस सत्र समाप्तीचा दिवस राहिल.

सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखांना महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ३० (१) नुसार प्रथम विद्या परिषदे समोर सादर करून मान्यता घ्यावी लागते व तदनंतर व्यवस्थापन परिषदे समोर सदरच्या तारखा मान्यतेसाठी सादर करणे आवश्यक असते.

कला, वाणिज्य, विज्ञान, सामाजिक शास्त्रे (पदवी व पदव्युत्तर संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठातील शैक्षणिक संकुले) या अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांची शै.वर्ष २०१५-१६ ची सत्र समाप्ती दि.०१.०५.२०१६ रोजी होणार आहे. दि.०१ मे, २०१६ पूर्वी शै.वर्ष २०१६-१७ च्या सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखाना विद्यापीठ कायद्यातील तरतूदीप्रमाणे अधिकार मंडळाची मान्यता घेऊन सर्व संलग्नित महाविद्यालय तथा विद्यापीठातील सर्व शैक्षणिक संकुलाना कळविणे आवश्यक आहे.

उक्त बाबीला अनुसरून सदर विषय दि.१२/०६/२०१६ रोजीच्या विद्यापरिषदेच्या बैठकीमध्ये सादर केले असता विद्यापरिषदेने उपरोक्त शै.वर्ष २०१६-१७ करीताच्या सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखांना ठराव क्र. ८८(१७) अन्वये व्यवस्थापन परिषदेला शिफारस केलेली आहे.

सबब शै.वर्ष २०१६-१७ या वर्षाकरीताचे संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ सर्व शैक्षणिक संकुलांकरीता विद्या परिषदेने शिफारस करण्यात आलेल्या सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखा व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ शैक्षणिक संकुले यांचे करीता शै.वर्ष २०१६-१७ च्या सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखेस विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१२(८)] कंत्राटी पध्दतीने विशेष कार्यासन अधिकारी (अभियांत्रिकी विभाग) व विशेष कार्यासन अधिकारी (वित्त व लेखा विभाग) या पदांची मुलाखत घेऊन, निवड समितीचा अहवाल व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठास रुसाकडून पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी दि.०८/०१/२०१६ च्या शासन निर्णयानुसार विविक्षित कामासाठी कंत्राटी पध्दती द्वारे सेवानिवृत्त अधिकारी /कर्मचारी नेमण्याची तरतूद असून, त्यासाठी पॅनल तयार करणे आवश्यक आहे. त्यानुसार Walk-In-Interview द्वारे पॅनल तयार करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीने विशेष कार्यासन अधिकारी (अभियांत्रिकी विभाग) व विशेष कार्यासन अधिकारी (वित्त व लेखा विभाग) भरण्याकरिता दि. ०२/०४/२०१६ रोजीच्या वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहिरातीनुसार सदरच्या पदांची Walk-In-Interview दि.०५/०४/२०१६ रोजी विद्यापीठ कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

मा. कुलगुरुंनी दि.०४/०४/२०१६ च्या टिपणीवर नामनिर्देशन केलेल्या समितीने गुणानुक्रमे यादी तयार केलेली आहे. (सोबत निवड समितीचा अहवाल जोडला आहे.)

सबब, कंत्राटी पध्दतीने विशेष कार्यासन अधिकारी (अभियांत्रिकी विभाग) व विशेष कार्यासन अधिकारी (वित्त व लेखा विभाग) या पदांच्या निवड समितीचा अहवाल व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: कंत्राटी पध्दतीने विशेष कार्यासन अधिकारी (अभियांत्रिकी विभाग) व विशेष कार्यासन अधिकारी (वित्त व लेखा विभाग) या पदांची मुलाखत घेऊन, निवड समितीचा अहवाल स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१२(९)] मा. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांनी एस. एल. पी. नं. ९४२८/२०१२ व एल. एल. पी. नं.९५७५/२०१२ या प्रकरणामध्ये दि. १४/०३/२०१६ रोजी पारित केलेले आदेश अवलोकनार्थ.

टिपणी: मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे डॉ. श्रीमती अंजना लावंड यांनी दाखल केलेल्या याचिका क्रमांक ७९४८/२०११ मध्ये पारित केलेल्या आदेशाविरुद्ध मा.सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथे एस.एल.पी.क्रमांक ९४२८/२०१२ व एस.एल.पी. क्रमांक ९५७५/२०१२ ची दाखल करण्यात आलेली होती.

सदर एस.एल.पी. चा निकाल दि.१४/०३/२०१६ रोजी करण्यात येऊन खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात आलेले आहेत.

"Learned counsel appearing for the petitioner states that the petitioner has now been accommodated in a different place therefore this special leave petition has become infructuous.

The special leave petition is dismissed as having become infructuous. Contempt Petition (C) No. १५३/२०१६ in SLP (C) No.९४२८/२०१२ and SLP (C) No.९५७५/२०१२.

In the light of the above outcome of SLP (C) No.९४२८/२०१२ the contempt petition No.१५३/२०१६ is closed and also nothing survives in the special leave petition filed by the University i.e. SLP (C) No.९५७५/२०१२ the same is also dismissed as such."

त्यानुसार सदर आदेशाच्या अनुषंगाने डॉ. श्रीमती अंजना संजय लावंड यांनी दि.१८/०३/२०१६ रोजी व दि.२१/०३/२०१६ रोजी विद्यापीठाकडे सेवेत रुजू करून घेण्याबाबत पत्र दिले होते. सदर पत्रात डॉ. श्रीमती लावंड यांनी मा. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथील एस.एल.पी. ही वरीलप्रमाणे निकाली झालेली असल्याने, मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी डब्ल्यू. पी. नं.७९४८/२०११ मध्ये दि.२३/०१/२०१२ रोजी पारित केलेला निर्णय कायम झालेला असून सदर निर्णयानुसार त्यांना सेवेत तात्काळ रुजू करून घ्यावे याबाबतचा रुजू अहवाल सादर केला. याबाबत विद्यापीठाने दि.२२/०३/२०१६ रोजी संबंधितांना पत्र पाठवून त्यांनी सादर केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने मा.सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथील एस.एल.पी. मध्ये विद्यापीठाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या वकीलांकडे कायदेशीर अभिप्राय मिळणेकामी पाठविण्यात आलेले असल्याबाबत कळवून सदरचे अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर आपल्या अर्जाच्या अनुषंगाने कळविण्यात येईल असे कळविलेले आहे.

तदनंतर डॉ. श्रीमती अंजना संजय लावंड यांनी विद्यापीठास पुन्हा दि.२८/०३/२०१६ व दि.३०/०३/२०१६ रोजी मा.सर्वोच्या न्यायालय, दिल्ली येथील याचिका रद्द झाल्याने मा.उच्च न्यायालय, मुंबई येथील याचिका क्रमांक ७९४८/२०११ मधील निर्णय कायम झालेले असल्यामुळे सेवेत रुजू करून घेण्याबाबत अर्ज देऊन तसेच विद्यापीठात उपस्थित असल्याबाबतचे पत्र सादर केले. यावर विद्यापीठाने संबंधितांना दि.३१/०३/२०१६ रोजी त्यांनी सादर केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने विद्यापीठाच्या वकीलांकडून अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर सदरचा अभिप्राय हा व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठेवून याबाबत होणाऱ्या निर्णयाच्या अनुषंगाने कळविण्यात येईल, असे कळविलेले आहे.

तदनंतर डॉ. श्रीमती अंजना संजय लावंड यांनी विद्यापीठास दि.०२/०४/२०१६ रोजी पत्र पाठवून विविध मुद्दे उपस्थित केले व त्यांनी सादर केलेल्या रुजू अहवालावर तात्काळ कार्यवाही करण्याबाबत विनंती केली. यावर दि.०६/०४/२०१६ च्या पत्राद्वारे वस्तुस्थिती विशद करण्यात येऊन सादरचे पत्र हे ईमेलद्वारे डॉ. श्रीमती अंजना संजय लावंड यांना पाठविण्यात आलेले आहे.

दि.०७/०४/२०१६ रोजी मा. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथे विद्यापीठाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेले अॅड श्री. प्रशांत पी. यांनी खालीलप्रमाणे अभिप्राय दिलेला आहे.

"Therefore, the Solapur University is advised to take all necessary steps to comply with the directions with regard to Anjana Sanjay Lawand issued by the Hon'ble High Court of Judicature at Bombay dt.२३.१.२०१२ in Writ Petition No.७९४८ of २०११, as confirmed by the Hon'ble Supreme Court by its Order dated १४.३.२०१६ in SLP (C) No.९४२८/२०१२ and SLP (C) No.९५७५/२०१२."

सबब, डॉ. श्रीमती अंजना संजय लावंड यांनी दि.१८/०३/२०१६ रोजी व तदनंतर सेवेत रुजू करून घेण्याबाबत सादर केलेले अर्ज विचारार्थ).

ठराव: मा. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांनी एस. एल. पी. नं. ९४२८/२०१२ व एस. एल. पी. नं.९५७५/२०१२ या प्रकरणामध्ये दि.१४/०३/२०१६ रोजी पारित केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने श्रीमती डॉ. अंजना संजय लावंड यांनी सादर केलेले अर्ज विचारात घेता उक्त निर्णयाच्या अनुषंगाने श्रीमती डॉ. अंजना संजय लावंड यांना सेवेत रुजू करून घेणेस तत्त्वतः मान्यता देण्यात आली. परंतु मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने कार्यवाही करताना श्रीमती डॉ. अंजना संजय लावंड धारण करित असलेले स्पेशलायझेशन व सद्यस्थितीत रसायनशास्त्र संकुल येथे रिक्त असलेल्या पदाच्या स्पेशलायझेशन मध्ये तफावत असल्याने श्रीमती डॉ. अंजना संजय लावंड यांना रुजू करून घेतल्यानंतर त्यांना देय होणारा कार्यभार व त्यानुसार वेतन निश्चितीबाबत शासनाकडून अभिप्राय घेवून मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार श्रीमती डॉ. अंजना संजय लावंड यांनी सादर केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे सर्वानुमते ठरले.

[१२(१०)] विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी असलेली वैद्यकिय प्रतिपूर्ती विमाछत्र योजना विद्यापीठामार्फत राबविणेबाबत.

(टिपणी: दि.१२/०३/२०१५ च्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकिय प्रतिपूर्ती विमाछत्र योजना लागू करण्यासाठी आणि त्यासाठी दरवर्षी विद्यापीठ फंडातून मा. कुलगुरुंसाठी रु.१३,५००/- संवैधानिक अधिकारी, शिक्षक व वर्ग १ अधिकारी यांच्यासाठी रु.९,४००/- आणि वर्ग २, ३ व ४ कर्मचाऱ्यांसाठी रु.७,८००/- इतका वार्षिक हप्ता भरून अनुक्रमे रु.१० लाख, रु.५ लाख आणि रु.३ लाख इतक्या विमा रक्कम मर्यादेपर्यंत वैद्यकिय प्रतिपूर्ती विमाछत्र योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार २७ मे, २०१५ ते २६ मे, २०१६ या कालावधीकरिता टाटा ए. आय. जी. जनरल इन्शुरन्स कंपनीकडे १७१ कर्मचाऱ्यांचा विम्याच्या हप्त्याची एकूण रक्कम रु.१२,४७,३१२/- इतकी रक्कम जाम केली होती

सदर योजनाचा कालावधी संपल्यानंतर सदरची योजना विद्यापीठामार्फत राबविण्यासाठी दि.०८/०३/२०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेसमोर विषय सादर करण्यात आला असता, व्यवस्थापन परिषदेने सदरची वैद्यकिय प्रतिपूर्ती योजना विद्यापीठामार्फत चालविण्याच्या दृष्टीने सखोल अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी समिती गठीत केली आहे. सदर समितीच्या दि.०१/०४/२०१६ व ०७/०४/२०१६ रोजी बैठका संपन्न झाल्या. त्या बैठकीत सदर समितीने सविस्तर चर्चा करून विस्तृत शिफारस अहवाल नियम व अटीसह व्यवस्थापन परिषदेपुढे ठेवण्यासाठी या विभागाकडे सादर केलेला आहे.

सबब, या विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी असलेली वैद्यकिय प्रतिपूर्ती विमाछत्र योजना विद्यापीठामार्फत राबविणेबाबतचा अहवाल व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ व निर्णयास्तव सादर).

ठराव: विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी असलेली वैद्यकिय प्रतिपूर्ती विमाछत्र योजना राबविणेबाबतचा व्यवस्थापन परिषदेने नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल स्विकारून विद्यापीठामार्फत ही योजना एका वर्षासाठी प्रायोगिक तत्वावर राबविण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली. उक्त समितीने केलेल्या शिफारशीमध्ये उल्लेख केलेल्या तज्ञ समितीच्या सदस्यांची नावे मा. कुलगुरुंनी नामनिर्देशित करावी असे सर्वानुमते ठरले.

[१२(११)] मा.परीक्षा मंडळाच्या दि.१२/०४/२०१६ रोजीच्या बैठकीतील ठरावानुसार विशेष भरारी पथक (Surprise squad) व CAP Co-ordinator म्हणून नामनिर्देशित सदस्यांना "मार्च / एप्रिल २०१६" व यापुढील सर्व विद्यापीठ परीक्षेसाठी स्वतःची कार (Own car) किंवा भाडोत्तरी कार (Rent car) ने प्रवास करण्यास परवानगी मिळण्याची परीक्षा मंडळाची शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: मा.कुलगुरु महोदयांच्या दि.१४/०३/२०१६ रोजीच्या आदेशाचे अवलोकन करता, "मार्च / एप्रिल-२०१६" या परीक्षा हंगामामध्ये विशेष भरारी पथक सदस्यांना मान्यता देण्यात आलेली आहे. मार्च / एप्रिल-२०१६ या परीक्षाही सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष भरारी पथक (Surprise squad) म्हणून समिती सदस्यांचे नामनिर्देशन होवून मिळाले असून संबंधितांना तसे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार नामनिर्देशित सदस्यांना परीक्षेच्या कामकाजात येणा-या खर्चास व दैनंदिन खर्चास मान्यताही देण्यात आलेली आहे. नामनिर्देशित विशेष भरारी पथक (Surprise squad) समिती सदस्यांना स्वतःची कार (Own car) किंवा भाडोत्तरी कार (Rent car) ने प्रवास करण्यास परवानगी मिळावी व सदरील कामकाजात येणा-या खर्चास प्रचलित तथा वेळोवेळी बदल करण्यात आलेल्या विद्यापीठीय नियमानुसार संबंधितांना बील आदा करण्याकरीता विषय परीक्षा मंडळाच्या दि.१२/०४/२०१६ रोजीच्या बैठकीत ठेवण्यात आला असता, खालीलप्रमाणे ठराव झालेला आहे.

ठराव:	विशेष भरारी पथक (Surprise squad) व CAP Co-ordinator म्हणून नामनिर्देशित सदस्यांनी "मार्च / एप्रिल २०१६" व यापुढील सर्व विद्यापीठ परीक्षेसाठी स्वतःची कार (Own car) किंवा भाडोत्तरी कार (Rent car) ने प्रवास करण्यास परवानगी मिळण्याची शिफारस व्यवस्थापन परिषदेकडे करण्यात आली.
-------	--

सबब, मा. परीक्षा मंडळाच्या दि.१२/०४/२०१६ रोजीच्या बैठकीतील ठरावानुसार विशेष भरारी पथक (Surprise Squad) व CAP Co-ordinator म्हणून नामनिर्देशित सदस्यांना "मार्च / एप्रिल २०१६" व यापुढील सर्व विद्यापीठ परीक्षेसाठी स्वतःची कार (Own car) किंवा भाडोत्तरी कार (Rent car) ने प्रवास करण्यास परवानगी मिळण्याची परीक्षा मंडळाची शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: मा.परीक्षा मंडळाच्या दि.१२/०४/२०१६ रोजीच्या बैठकीतील ठरावानुसार विशेष भरारी पथक (Surprise squad) व CAP Co-ordinator म्हणून नामनिर्देशित सदस्यांना "मार्च / एप्रिल २०१६" व यापुढील सर्व विद्यापीठ परीक्षेसाठी स्वतःची कार (Own car) किंवा भाडोत्तरी कार (Rent car) ने प्रवास करण्यास परवानगी मिळण्याची परीक्षा मंडळाची शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

मा.कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-
सचिव
व्यवस्थापन परिषद

सही/-
अध्यक्ष
व्यवस्थापन परिषद